## SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

August 30, 2021

To Manager – Listing Compliance Department BSE Limited, P J Towers, Dalal Street, Mumbai -400001, India. Scrip Code: 509423

Sub: Newspaper Advertisement regarding the Notice of 74<sup>th</sup> Annual General Meeting of the Company, Book Closure, Information on E-voting and other related information

In terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, please find enclosed copies of the advertisement regarding the Notice of 74<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Friday, 24<sup>th</sup> September, 2021 at 2.00 pm (IST) through video conferencing / other audio visual means giving details of book closure, information on e-voting and other related information in the following newspapers:

1. Financial Express, All India Edition in English;

2. Mumbai Lakshwadeep, Mumbai Edition in Marathi

You are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours truly,

For Sanathnagar Enterprises Limited

Hitesh Marthak Company Secretary Membership No. A18203

Encl.: a/a

Regd. Off.: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 Website: <a href="www.sanathnagar.in">www.sanathnagar.in</a>, Email id: <a href="mailto:investors.sel@lodhagroup.com">investors.sel@lodhagroup.com</a>

Tel.: +91.22.61334400 Fax: +91.22.23024550 CIN No. L99999MH1947PLC252768

Website: www.mornmedia.com

CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

September, 2021 at 12:00 Noon through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), read with General Circular and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI to transact the businesses as set out in the Notice of the AGM ("the Notice") Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. In compliance with the relevant circulars, the Notice setting out the

businesses to be transacted at the AGM and Annual Report of the Company for the financial year 2020-21 will be sent through electronic mode to those shareholders, whose e-mail addresses are registered with the Company or Depositories. Shareholders are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.

www.mornmedia.com and on the website of the Stock Exchanges, i.e. Metropolitan Stock Exchange of India Limited www.msei.in and on the website of Alankit Assignments Limited ("RTA") at www.alankit.com.

casting vote through e-voting and (iii) attending the AGM through VC OAVM for members holding shares in dematerialized mode and physical mode are set out in the Notice of the AGM.

Place: Kanpur Date: August 27, 2021

Company Secretary and Compliance Officer Membership No.: A60251

Regd. Office: HNO-MN01, Hub and Oak, E-14, Lower Ground Floor, Defence Colony, New Delhi-110024 Tel: +91-11-42420015

E-mail: magnumventures@gmail.com | Website: www.magnumventures.in

scheduled to be held on 24th September, 2021, Friday at 12.30 p.m. through Video Conference or Other Audio-Visual Means (OAVM), in compliance with MCA General circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

As per aforesaid circulars, the Notice of AGM along with the Annual Report for FY 2020-21 has to be sent only by electronic mode to those Members whose E-mail Id are already registered with the Company/ Depositaries. The Company is also providing e-voting and remote e-voting facility to all its members similar to earlier practices.

with Annual Report for FY 2020-21 and login details for e-voting shall be sent to your registered email address. In case you have not registered your email ID with the Company/ Depositary, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report for FY 2020-21 and login details for e-voting.

Physical | Send a request to Registrar and Transfer Agents of the Company, MAS

Holding

Demat

Holding

Act, 2013.

Services Limited at info@masserv.com providing Folio number, Name of the shareholder, scanned copy of the share certificate (Front and Back), PAN copy of Aadhar Card) for registering email address.

Delhi 10020 along with letter mentioning folio no. if not registered already) PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 02/09/2021 Please contact your Depositary Participant (DP) and register your email

address as per the process advised by DP. Please also update your bank detail with your DP for dividend payment by NACH if declare by company.

OAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103 of the Companies

Place: Ghaziabad Date: 27.08.2021

### **TEXMACO RAIL & ENGINEERING LIMITED** CIN: L29261WB1998PLC087404

Registered Office: Belgharia, Kolkata-700056 Ph: (033) 2569 1500, Fax: (033) 2541 2448 Website: www.texmaco.in, Email: texrail\_cs@texmaco.in

INFORMATION REGARDING ANNUAL GENERAL MEETING, NOTICE OF BOOK CLOSURE & DIVIDEND

Shareholders are hereby informed that the Twenty-Third Annual General Meeting ('AGM') of Texmaco Rail & Engineering Limited ('Company') will be held on Friday, 24th September, 2021 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set forth in the Notice of the AGM which will be sent to the Shareholders for convening the

The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Belgharia, Kolkata - 700056.

In view of the continuing pandemic caused by COVID-19 and difficulties involved in dispatch of physical copies of the Notice of the AGM and the Annual Report, the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 ("SEBI Circulars"), have permitted the companies to conduct the AGM through VC or OAVM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & the Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). Shareholders will be able to attend the AGM of the Company through VC and their presence through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. In compliance with the above provisions and the circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-21 will be sent through electronic mode to all the Shareholders of the Company whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Registrar & Share Transfer Agent ('RTA') / the

The Notice and the Annual Report will also be available on the website of the Company at www.texmaco.in and the Stock Exchanges, where the equity shares of the Company are listed, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of KFin Technologies Private Limited ('KFin'), who is also the RTA of the Company, at https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx

## Manner of registering / updating email addresses

(a) Those Shareholders who are holding equity shares in physical mode and have not yet registered / updated their email addresses with the RTA / the Company, are requested to visit the portal provided by the RTA at https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx to register their email addresses.

Alternatively, Shareholders may send a scanned copy of request letter providing their email addresses and mobile number, duly signed by the shareholder (first shareholder in case of joint shareholding) along with a cancelled cheque leaf, self-attested copy of PAN card and share certificate at einward.ris@kfintech.com. (b) Those Shareholders who are holding shares in dematerialised mode and have

not registered / updated their email addresses with their Depository Participant(s). are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participant(s). Manner of casting vote through e-voting:

their votes on the businesses as set forth in the Notice of the AGM and the facility

# The Company will be providing remote e-voting facility to all its Shareholders to cast

to vote through e-voting would also be made available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting and e-voting during the AGM shall be made available to the Shareholders through email. The Company has availed the services of KFin to facilitate e-voting and conduct the

The detailed procedure for casting votes through remote e-voting and e-voting during

the AGM shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.texmaco.in and on the website of KFin at https://evoting.kfintech.com

# **Book Closure Notice and Dividend payment**

The Board of Directors of the Company at its Meeting held on 14th May, 2021 has recommended a dividend of Re. 0.10 per fully paid-up equity share of Re. 1/- each The dividend, subject to the approval of Shareholders, will be paid after the AGM. Pursuant to Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 18th September, 2021 to Friday, 24th September, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM and also for determining eligibility for the dividend, if declared by the Members at the AGM.

In terms of the provisions of the SEBI circular No. SEBI/HO/MIRSD/DOP1/CIR/ P/2018/73, payment of dividend shall be made through electronic mode to the Shareholders who have registered / updated their bank account details with the Depository Participant(s)/ RTA / the Company. Dividend warrants / demand drafts will be dispatched to the registered addresses of the Shareholders who have not updated their bank account details. There may be delay in dispatching Dividend warrants / demand drafts due to disruption / restrictions imposed on account of ongoing COVID-19 pandemic. To avoid any delay in payment of Dividend, Shareholders are requested to

register / update their complete bank account details with their Depository Participant(s) and if equity shares are held in physical mode. Shareholders may send a scanned copy of request letter providing their email addresses and mobile number, duly signed by the Shareholder (first shareholder in case of joint shareholding) along with a cancelled cheque leaf, self-attested copy of PAN card and share certificate at einward.ris@kfintech.com.

Shareholders are informed that in terms of the provisions of the Income-tax Act. 1961 as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed on or after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the Shareholders and such payment of dividend will be subject to deduction of tax at source at applicable rates.

Name / Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

From - To

For Texmaco Rail & Engineering Limited

Ravi Varma

From - To

55163098-098 | 1341420658-682

Place: Kolkata Date: 27th August, 2021 Company Secretary & Compliance Officer

75822111 Piyush Shah



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE -

Sr.	Folio No.	Name/Joint Names	Shares	Certificate Nos.	Distinctive Nos
No.		30		From - To	From - To
1	30447158	Ajay Kumar Sharma	480	66423281-281	6854852246-72
2	31645816	Amratben Rambhia	100	4055514-518	64319579-67
		Bhavanji Rambhia	45	7274466-466	145386494-53
			36	12988519-519	261042430-46
			211	55073070-074	1338571699-90
			30	57234513-513	185869888-91
			18	58475635-635	1625732408-42
3	84873209	Autom Cont	440 128	62425430-430 66471229-229	2204425745-18 6858912962-08
4	101776959	Anjana Singh Basudev Basak	45	57908783-783	1606149556-60
3	101770737	Dasudey Dasak	45	62588861-861	2217346609-65
5	31645824	Bhavanji Rambhia	80	4055519-522	64319679-75
7	31013021	Amratben Rambhia	36	7274467-467	145386539-57
		Turn access Training	29	12961595-595	260270623-65
			169	55071881-884	1338520097-26
			24	57234514-514	185869918-94
			36	58475636-636	1625732426-46
			374	62425431-431	2204426185-55
6	51136411	Dr Mulukuda	20	11455058-058	206536731-75
		Somanadha Sarma	20	50901519-519	1164983784-80
			40	62506421-421	2211052576-61
7	2188422	Inju Kanayalal Vazirani	120	1203661-663	28126771-89
			150	1285809-811	37866423-57
			- 1	2161315-315	42874708-70
			25	14483891-891	388173400-42
			296	51746400-406	1190216183-47
3	0000000	2.15 23 522 222	36	58473002-002	1625552051-08
8	31283060	Jatinder Kumar Khanna	40	4003411-412	63277519-55
		Vimla Khanna	40	53292104-105	1247584555-59
			80	62233491-491	2187344744-82
9	46295013	transfer transfer County	160 291	66430428-428 51744328-334	6855523314-47 1190129244-53
2:	46293013	Jitendra Jivanlal Gandhi Mayank Jitendra Gandhi	26.57.77	62390506-506	2200254674-96
		Playank Jitendra Gandhi	582	66639991-991	6872452681-26
10	84937011	Joginder Paul Jalota	50	51108085-085	1170175078-12
10	04737011	Santosh Jalota	40	59683621-622	71656279-31
		Reena Bhatia	10	59683623-623	181530695-70
		recina binatia	100	62255869-869	2189162716-81
			200	66458933-933	6857988201-40
11	942316	Krishan Lal Nanda	2	576839-839	16965507-50
620	0.37363	Uma Nanda	2	583579-579	16989839-84
			49	871908-908	22288690-73
			50	1269552-552	37009723-77
			103	62222325-325	2186320632-73
12	3901131	Krishanlal Nawda	10	657535-535	17497377-38
		Uma Nanda	6	1048687-687	25733313-31
	SAMO ACCIONA	AND STATE OF STATE OF	16	61824233-233	2180240651-66
13	54158921	Madhu Sharma	160	66423491-491	6854875502-66
14	12105916	Madhu Singhal	5	12324051-051	255574939-94
00000	01/103/01/10/03	Surendra Kumar Singhal	2	14142330-331	331230943-94
			54	53514016-017	1252260937-99
15	31301629	Madhu Singhal	6	12324182-182	255575497-50
		Surendra Kumar Singhal	2	14142376-377	331231007-00
N-CS	192000000000000000000000000000000000000	Total test the contract.	8	50629274-274	1161125058-06
16	114001646	Madhuben Kapupara	63	57664433-433	1598802772-83
			63	62311846-846	2193231198-26
,			126	66535410-410	6863579671-79
17	35396811	Mahendra Pratap Mehta	20	4570078-078	74610859-87
			9	7629254-254	148203072-08
				I SE INF IN THE	101200471 40

		3	25	55163307-307	1341425883-907	1
			25	55163349-349	1341426933-957	П
			25	55163795-795	1341438083-107	П
			25	55165538-538	1341481658-682	П
			30	55178223-224	1342401098-127	П
			20	55185165-165	1342505228-247	П
			20	56750611-611	469750915-934	1
			30	56750611-611	470117120-149	1
			10	56750612-612	469750935-944	1
			15	56750612-612	469886095-109	1
			25	56750612-612	470013015-039	1
			10	56750613-613	469886110-119	1
			15	56750613-613	470016140-154	1
			25	56750613-613	470217985-009	1
			25	56750614-614	469896345-369	1
			10	56750614-614	470016155-164	1
			10	56771636-637	1342505248-257	1
			370	66677152-152	6877187336-705	1
21	65474646	Pradip Kumar Jain	25	16659218-218	466801745-769	1
100	00171010	Tradap (tar)an jani	25	51088865-865	1169468478-502	1
			50	62606284-284	2218509760-809	1
			100	66895751-751	6895357894-993	1
22	29608598	Prakash Chand Lunkad	40	3764425-426	58497799-838	1
2.2	27000370	Transacri Chang Conkag	40	53385854-855	1249459555-594	1
			80	62499759-759	2210569665-744	1
			160	66764135-135	6884816759-918	1
23	24323943	Pravin J Manek	36	58483906-906	1626129710-745	1
23	24323743	Fraviii J Flanck	9	58487128-128	1627741449-457	1
24	103050467	R S Dwivedi	45	57605290-290	1597128380-424	1
24	103030467	K 3 Dwivedi	45	62276017-017	2190619675-719	1
25	58973777	Rajesh Sajjankumar	30	11373386-386	204724301-330	1
23	307/3///	Garodia	30	53005832-833	1242913870-899	1
		Yogesh Sajjankumar Garodia	-	0300302.003	12.12.12.13.14.31.1	ı
26	109396365		9	57480328-328	1593306153-161	1
97500	10000000000	10000000000000000000000000000000000000	18	61816202-202	2180143594-611	1
			36	66406975-975	6853215382-417	1
27	35314792	Saroj Aggarwal	40	4557985-986	74368999-038	1
(200	1876777778	15 TO 10 TO	40	62231396-396		1
			80	66428210-210	6855285906-985	1
28	104166582	Shankarappa Nagappa	18	57839428-428	1604075601-618	1
		Matanvar	18	62133260-260	2183903674-691	1
		115725(116)-77	36	66817363-363	6889193489-524	1
29	4703081	Sudharani Jain	9	12324013-013	255574744-752	1
	7,000,000		3	14266008-010	331458972-974	1
			45	53458844-845	1250945037-081	
30	31301637	Sudharani Jain	6	12324183-183	255575503-508	
1,516	THE PROPERTY OF THE PARTY OF TH	CONTRACTOR AND SOLET	2	14142378-379	331231009-010	
			88	53733863-865	1258934895-982	1
31	126410452	Sunita Rani	18	61865516-516	2180745258-275	
930C	100000000000000000000000000000000000000	(ABSC/28 00980)	36	66470207-207	6858827114-149	1
32	70882779	Trilok Nath Sodhi	30	16688879-880	467339160-189	1
0,500	70.003.003.00	Correction and the Country of the Co	30	52892984-985	1241221150-179	
			60	62228010-010	2186845705-764	1
			120	66424258-258	6854930853-972	
33	1172212	Uma Nanda	1	565208-208	16931463-463	
		Krishan Lal Nanda	2	578636-636	16975739-740	
			2	590432-432	17008369-370	
			10	753404-404	18216832-841	
			6	902165-165	23233391-396	
			50	1279954-954	37538673-722	
			71	62222327-327	2186321265-335	
34	29387133	Venkata Ratnam Gowra	21	12971691-691	260524970-990	
	2.507.155	Ziman manufi Goma	366	66766716-716	6885023903-268	
35	55143919	Vinita Gupta	40	10714702-702	191796351-390	
-		Saniay Kumar Gunta	40	55107581-582		
		THE PERSON NAMED IN COLUMN 1	1746	THE RESERVE OF THE PARTY OF THE	CONTRACTOR STATE OF THE PARTY O	100

55107581-582 | 1339129973-012 Sanjay Kumar Gupta 62466998-998 2208163176-255 8868 The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited", Selenium Tower B. Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda. Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice. failing which, the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the

> Sd/-Savithri Parekh

for Reliance Industries Limited

Date : August 27, 2021

aforesaid securities.

Place: Mumbai

181308471-480

255647412-418

466106620-644

1251220629-674

62782799-818

1164062924-943

6862859485-564

406381480-509

62305459-459 2192713006-045

30 53084210-211 1244089540-569

10048845-845

12339694-694

16632027-027

53471054-055

3978675-675

50855476-476

66526198-198

30 59054879-879

Joint Company Secretary and Compliance Officer



CIN L27101AP2004PLCO43252
Regd. Office: Shreeramnagar-535101, Garividi, Dist. Vizianagaram (A.P.) PHONE: +91 8952 282029; FAX: +91 8952 282188 Corp. Office: 160 B, Western Avenue, Sainik Farms, New Delhi - 110062, India Phone: +91-11-4107 2935; Email: corpoffice@falgroup.in; Website: www.facoralloys.in

# CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE 18th ANNUAL GENERAL MEETING OF FACOR ALLOYS LTD.

To the Members.

We draw your kind attention towards Notice dated August 12th, 2021 calling the 18th Annual General Meeting of the Company ('AGM-NOTICE') to be held on September 20th, 2021 at 12:00 P.M. through VC / OAVM, already sent to shareholders through permitted mode on 24th August, 2021 in respect thereof. We would like to inform that in the larger interest of the Company, the Board of Directors have decided to further reconsider the proposal for reappointment of three managerial personal as proposed in the Agenda Items 4, 5 & 6 of the Notice of AGM, keeping in mind the intent to ensure the future growth of the Company with an endeavor to make it more profitable.

## In view of the above, the Resolutions at Agenda Item nos. 4, 5 & 6 of the AGM-NOTICE are being withdrawn.

The members of the Company are hereby requested to read this corrigendum along with the AGM-NOTICE. The Resolutions at Agenda Item nos. 4, 5 & 6 of the AGM-NOTICE proposed to be passed, shall stand withdrawn and no voting thereon shall take place.

Kindly note that this Corrigendum to the AGM-NOTICE is issued pursuant to the Secretarial Standard-2 issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI) and all other applicable provisions of the Companies Act 2013, if any, under authorization given to the undersigned by the Board of Directors in their Meeting held on 27th August, 2021, to finalize the AGM-NOTICE. Thus, the AGM-NOTICE shall always be read with this Corrigendum. The

Corrigendum to the AGM-NOTICE of the 18th Annual General Meeting is also being uploaded on the Company's website www.facoralloys.in.

Further, by way of prescribed mode under the Act, this corrigendum is being sent to all the shareholders to whom AGM-NOTICE was originally served.

Date: 27.08.2021 Place : Delhi agamedia in

For Facor Alloys Ltd. Piyush Agarwal Company Secretary

By Order of the Board,

## KRISHANA PHOSCHEM LIMITED Regd. Off.: 5-O-20, Basement, R.C. Vyas Colony, Bhilwara, 311001 Rajasthan

DSTWAL INFORMATION REGARDING THE 17th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) Shareholders may please note that the 17th Annual General Meeting AGM" of Krishana Phosche imited "the Company" will be held on Monday, the 27th September, 2021 11:00 A.M. (IST) through /ideo Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder read with General Circular Nos. 14/1070, 17/2020 20/2020 and 02/2021 issued by Ministry of Corporate Affairs and Circular N SEBI/110/0D/CMOI/OR/P/2010/79 dated 12th May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR /P/2021/1

dated 15th January 2021 issued by Securities and Exchange Board of India (hereinafter collectively

eferred to as "circulars"), to transact the businesses that will be set forth in Notice of the meeting In view of the prevailing situation, owing to the difficulties involved in dispatching of physical copies of the Notice and Annual Report and pursuant to the above circulars, the Notice convening the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 shall be sent to the shareholders only by email on such addresses as are registered with the Depository Participant(s). Notice along with Annual Report will also be available on the website of the Company at www.krishnaphoschem.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com

Shareholder, will be able to cast their vote remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through electronic voting system, if their email address is registered with the Depository Participant(s), the login credentials for remote e-voting will be sent on the registered email address. Please note that same login credentials are required for participating in the AGM through VC / OAVM. Shareholder, whose email address / bank details for receiving dividend are not registered are request to do the same by following the procedure given below:

 Shareholders holding shares in Demat form can get their email ID/bank details registered/updated only by contacting their respective Depository Participants.

2. Shareholders holding shares in physical form can register their email address and mobile number with Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Private Limited (the RTA) by sending an e- mail request at the email ID mt.helpdesk@linkintime.co.in along with signed scanned copy of the request letter providing the email address and mobile number, self- attested copy of PAN Card and copy of a share certificate for registering their email address and receiving the Annual Report, AGM Notice and the e-voting instructions. Additional details like name and branch of Bank along with bank account type, bank account number, 9 digit MICR code, 11 digits IFSC code and scanned copy of cancelled cheque will be required for updating bank account details. 3. Shareholders who have not registered their email addresses with the RTA/ their Depository

articipant(s) or the Shareholders who have not received Annual Report, AGM Notice and voting structions are requested to visit www.krishnaphoschem.com to obtain such details. The instructions for voting and attending the AGM through VC / OAVM shall also be provided in the Notice of AGM and uploaded on the website of the NSDL www.evoting.nsdl.com. 4. The Shareholders may note that the final dividend will be paid electronically to those shareholders

who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account. details, dividend warrants/demand drafts / cheque will be sent out to their registered addresses once the postal facility is available. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares held in dematerialized mode) to receive dividend directly into their bank account on the payment date

The 17th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws at their agistered email addresses in due course.

Place: Bhilwara Dated:27/08/2021

**OUESS CORP LIMITED** QUESS CIN: L74140KA2007PLC043909
Registered & Corporate Office: 3/3/2, Bellandur

Karnataka, India Website: www.quesscorp.com | Email: agm2021@quesscorp.com

("AGM") of shareholders of Quess Corp Limited ("the Company") is scheduled to be held through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, the 21st day of September, 2021 at 03:30 P.M. (IST), without physical presence of the shareholders at a common venue in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), to transact the business as set out in the Notice calling 14th AGM of the

Notice of the AGM and the Annual Report 2020-21, is being sent in due course only through electronic mode to Shareholders whose email addresses are registered with the Company / Depositories. The aforesaid documents are also available on the website of the Company at https://www.quesscorp.com/investor-otherinformation/ and also on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ("LIIPL").

42 of Listing Regulations, the register of members and share transfer books of the Company will remain closed from September 15, 2021 to September 21, 2021 (both days inclusive).

Instructions for remote e-voting and e-voting during the AGM: The Company is providing to its Shareholders, the facility to exercise their right vote on Resolutions set forth in the Notice of the AGM, using electronic voting system platform (e-voting), provided by LIIPL, Registrar and Share Transfer Agent of the Company. The e-voting period commences on Thursday, September 16, 2021 (9:00 A.M. IST) and ends on Monday, September 20, 2021 (5:00) P.M. IST). Further, the facility for e-voting at AGM shall also be made available during the AGM. The Shareholders who have not cast their votes through remote e-voting can cast their vote during the AGM through e-electronic mode.

The manner of remote e-voting by Shareholders holding shares in dematerialized form, physical mode and Shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM, which will be sent in due course.

Shareholders to whom the Notice of AGM could not be dispatched. the Company has made appropriate arrangements with LIIPL for registration of email addresses in terms of the relevant Circular. Manner of registering / updating e-mail addresses as below:

i) For Temporary Registration Shareholders holding shares in physical mode, who have not

upload the required documents and submit. In case of any queries relating to the registration of e-mail address,

Shareholders may write to rtn.helpdesk@linkintime.com. ii) For Permanent Registration for Demat shareholders:

Participants, are requested to register / update their email

addresses with whom they maintain their Demat account.

Date: August 27, 2021 Place : Bengaluru

Company Secretary and Compliance Officer

For Quess Corp Limited

# CINEVISTA

Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai -400078 Phone: 022 5770446/26004677 CIN: L92130MH1997PLC107871 Website: www.cinevistaas.com Email Id: helpdesk@cinevistaas.com

NOTICE is hereby given that the Twenty Fourth Annual General Meeting ('AGM') of the Members of Cinevista Limited ("the Company") will be held on Friday, September 24, 2021

Due to the continuing impact of COVID-19 pandemic and consequent restrictions on the movement and congregation of persons on account of the extension of the lockdown, the 24th AGM would be conducted only through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM), in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and therefore physical AGM will not be held by the Company. n compliance with the Act, the Rules made thereunder and the above Circulars, electronic

copies of the Notice of AGM and the Annual Report 2020-21 is sent to those shareholders whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents / Depository Participant(s). The Annual Report for the financial year 2020-21 including the Notice of AGM shall also be made available on the Company's website at www.cinevistaas.com, websites of Stock Exchanges i.e., www.nseindia.com / www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL)at https://www.evoting.nsdl.com.

the Company shall remain closed from 17th September, 2021 to 24th September, 2021 (both Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well e-voting at AGM through e-voting services of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The detailed procedure for attending and voting at the AGM through VC/OAVM alongwith detailed instructions for USER ID & password required for remote e-voting / e-voting at the AGM have been provided in the AGM Notice. The remote e-voting period commences at 09:00 a.m. (1ST) on Monday, September 20, 2021

can select EVEN 117224 to cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paidup equity share capital of the Company as on Friday, September 17, 2021 ("cut-off date"). A person, whose name appears in the register of Members / Beneficial owners as on the cut-

dispatch of the Notice of the meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password by sending a request at www.evoting.nsdl.com. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall

not be entitled to cast their vote again. The facility for voting shall be made available at the meeting and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the meeting.

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of www.evoting.nsdl.com. or contact NSDL at the following toll free no.: 1800-222-990.

Kilpa Goradia

Date: 27th August, 2021 Company Secretary

Place: Mumbai

## SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED Regd. Off.: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road,

**Email:** investors.sel@lodhagroup.com Tel.: +91.22.61334400 Fax: +91.22.23024420 NOTICE OF 74th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

(vc)/other audio visual means, to transact the business as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions

NOTICE is hereby given that the 74th Annual General Meeting (AGM) of the Company

of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI, Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through video conference (vc)/other audio visual meanswill be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended

on 31st March, 2021 have been sent and completed on August 27, 2021, to all the members

whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is

also available on the website of the Company www.sanathnagar.in. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company.

of National Securities Depository Limited (NSDL) from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

The remote e-voting shall commence onTuesday, September 21, 2021 at IST 9:00

Person who acquire shares of the Company and becomes the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e Friday September 17, 2021 can follow the process of generating the login ID and password as

the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through E-voting shall be made available during the course of AGM for those who have not voted previously ; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register o beneficial owner maintained by the depositories as on cutoff date only shall be entitled to avail the facility of remote E-voting as well as voting at the AGM through E-voting.

VII. The Notice of AGM is available at the website of the Company www.nsil.net.in and also or the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

VIII. In case of any queries, members may write an e-mail to evoting@nsdl.co.inor designated email investors.sel@lodhagroup.com for any grievance connected with the facility for

e-voting process in a fair and transparent manner. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the

Company will remain closed from Thursday, September 16, 2021 to Friday, September 24 2021 (both days inclusive).

FOR SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED HITESH MARTHAK COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

# (CIN: U74999MH2018PLC316376)

Registered Office: Pokharan Road No 1, Jekegram, Near Cadbury Junction, Thane, 400606. Email: rayglobal@raymond.in Tel. No.: 022 40367000

set out in the Notice of 3rd AGM dated July 29, 2021. Pursuant to General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020

02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as 'Circulars'), the Company is permitted to hold the AGM through VC/ OAVM, without the physical presence of the Members at a common venue.

dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular No.

has engaged NSDL for providing facility for voting through remote e-voting, for particip AGM through VC/OAVM and e-voting during the AGM. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to

a) The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the 3<sup>rd</sup> AGM dated July 29, 2021.

b) Day. Date and time of commencement of Monday, September 20, 2021 at 10.00 a.m. (IST) Wednesday, September 22, 2021 at 5.00 p.m. (IST) Thursday, September 16, 2021

e) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e.

September 16, 2021 should follow the instructions for e-voting as mentioned in the AGM Notice. The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at theAGM.

Wednesday, September 22, 2021;

The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again; and Members holding shares in physical or in dematerialized form as on September 16 2021, shall be entitled to vote

Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with the Company/KFin Technologies Private Limited/Depositories, they may do so by sending a duly signed request letter to KFinTechnologies Private Limited by providing Folio No. and Name of the Shareholder at (UNIT: Ray Global Consumer Trading Limited), Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500 032 , Tel: 040-67162222, e-mail: einward.ris@kfintech.com. Members holding shares in demat mode are requested to contact the Depository Participant ("DP") and register the e-mail

address in the demat account as per the process followed and advised by the DP. For any query or relating to attending the AGM through VC/OAVM or e-voting before during the AGM, Members may write to / contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL / Ms. Sarita Mote, Assistant Manager- NSDL, Toll Free No.: 1800 1020 990 / 1800 224 430 or email: evoting@nsdl.co.in OR Ray Global Consumer Trading Limited, Pokhran Road

The Company has appointed SGGS & Associates, Practising Company Secretary as the Scrutinizer for overseeing/conducting the voting process in a fair and transparent manner. The result of the e-voting / voting at AGM shall be declared within three days of the passing of the Resolutions at the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be

> For Ray Global Consumer Trading Limited Arun Agarwal Director Din: 00194010

By Order of the Board of Director For Krishana Phoschem Limiter (Priyanka Bansal) Company Secretar

Gate, Sarjapur Main Road, Bengaluru 560 103,

Tel: +91 80 6105 6001 | Fax: +91 80 6105 6406 NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 14th Annual General Meeting

In compliance with the relevant circulars, electronic copies of the

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation

To enable participation in the remote e-voting process by those

registered / updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by sending email to agm2021@quesscorp.com or log in to the website of the RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in under Investor Services > E-mail/Bank detail Registration - fill in the details and

Shareholders holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their email addresses with their Depository

> Kundan K Lal August 27, 2021

Notice is also hereby given that the Register of Members and the Share Transfer Books of

and ends on 5:00 p.m. (IST) on Thursday, September 23, 2021. During this period, Members

off date i.e. 17th September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. Any person who becomes member of the Company after

By order of the Board For Cinevista Limited

Horniman Circle, Fort, Mumbai-400001 CIN: L99999MH1947PLC252768 Website: www.sanathnagar.in

will be held on Friday, September 24th, 2021 at 02.00 pmISTthrough video conference

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date i.e. Friday, September 17, 2021 may cast their vote electronically on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the through electronic voting system

The Business as set out in the Notice of AGM shall be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting shall end on Thursday, September 23, 2021 at IST 5:00 pm. IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Friday, September 17, 2021.

provided in the Notice of AGM. VI. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the NSDLafter

voting by electronic means. The company has appointed Shravan Gupta, (CoP No. 9990), Practicing Company Secretary or failing him Ritul Parmar (CoP No. 14845) as the scrutinizer to scrutinize the

ON BEHALF OF THE BOARD

PLACE: MUMBAI MEMBERSHIP NO.: A18203 RAY GLOBAL CONSUMER TRADING LIMITED

**DATE: August 27, 2021** 

NOTICE is hereby given that the Third (3rd) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 23, 2021 at 3.30 P.M. IST through two-way Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as

In compliance with the Circulars, the Notice of the 3rd AGM along with the Annual Report for Financial Year 2020-21 has been sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). The Notice of AGM is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Company

time and Secretarial Standard- 2 on General Meetings issued by The Institute of Company

c) Day, Date and time of end of remote e-voting d) Cut-off Date

g) The Members are requested to note that: Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. on

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM.

No.1, Jekegram, Near Cadbury Junction, Thane (West) - 400 606, Ph. No.022-40367000 or email: rayglobal@raymond.in

displayed at the Registered Office of the Company and also be placed on the website of NSDL. By Order of the Board

financialexp.epa

18 31108845 Mohanlal Ramgarhwala

82084096 Narayan Vishnu Bhat

**MORN MEDIA LIMITED** CIN: L22121UP1983PLC006177 Registered Office: Jagran Building, 2, Sarvodaya Nagar Kanpur-208005 Telephone No.: +91 512 2216161, E-mail: mornmedialimited@hotmail.com

38THAGM OF MORN MEDIA LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO The 38" Annual General Meeting ("AGM") of the members of Morn Media Limited ("the Company") will be held on Wednesday, 29th day of

The aforesaid documents will also available on the Company's website at

The details / instructions for (i) registering / updating email addresses, (ii

For Morn Media Limited (Ravina Soni)

# MAGNUM VENTURES LIMITED

CIN: L21093DL1980PLC010492

Notice is hereby given that the 41st AGM (Annual General Meeting) of the Company is

If your email ID is already registered with the Company/ Depositary, Notice of AGM along

(Self attested scanned copy of PAN Card), AADHAR (Self attested scanned Please send your bank detail with original cancelled cheque to our RTA (i.e MAS Services Limited, T-34 2nd Floor, Okhla Industrial Area Phase-II, New

PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 02/09/2021 The Notice of AGM and Annual Report for FY 2020-21 will also be available on Company's website at www.magnumventures.in and website of BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com Members attending the meeting through VC/

> For Magnum Ventures Limited Pardeep Kumar Jain **Managing Director**

Regd, Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai -400078 Phone: 022 5770446/26004677 CIN: L92130MH1997PLC107871
Website: www.cinevistaas.com Email Id: helpdesk@cinevistaas.com

NOTICE NOTICE is hereby given that the Twenty Fourth Annual General Meeting ("AGM") of the Members of Cinevista Limited ("the Company") will be held on Friday, September 24, 2021

Due to the continuing impact of COVID-19 pandemic and consequent restrictions on the movement and congregation of persons on account of the extension of the lockdown, the 24 AGM would be conducted only through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM), in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and therefore physical AGM will not be held by the Company.

n compliance with the Act, the Rules made thereunder and the above Circulars, electronic copies of the Notice of AGM and the Annual Report 2020-21 is sent to those shareholder whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents / Depository Participant(s). The Annual Report for the financial year 2020-21 including the Notice of AGM shall also be made available on the Company's website a www.cinevistaas.com, websites of Stock Exchanges i.e., www.nseindia.com www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL)a https://www.evoting.nsdl.com.

Notice is also hereby given that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from 17th September, 2021 to 24th September, 2021 (both

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well e-voting at AGM through e-voting services of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The detailed procedure for attending and voting at the AGM through VC/OAVM alongwith detailed instructions for USER ID & password required for remote e-voting / e-voting at the AGM have been provided in the AGM Notice

The remote e-voting period commences at 09:00 a.m. (1ST) on Monday, September 20, 2021 and ends on 5:00 p.m. (IST) on Thursday, September 23, 2021. During this period, Members can select EVEN 117224 to cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paidup equity share capital of the Company as on Friday, September 17 2021 ("cut-off date").

A person, whose name appears in the register of Members / Beneficial owners as on the cut-off date i.e. 17th September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password by sending a request at  $\underline{www.evoting.nsdl.com}.$ 

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but sha not be entitled to cast their vote again.

The facility for voting shall be made available at the meeting and the members attending the neeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the meeting n case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for member and e-voting user manual for members available at the Downloads sections of www.evoting.nsdl.com. or contact NSDL at the following toll free no.: 1800-222-990.

By order of the Boar

Place: Mumbai Date: 27th August, 2021

Kilpa Goradia Company Secretary

### सनथनगर एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९४७पीएलसी२५२७६८ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल फोर्ट, मुंबई-४००००१. **दुरध्वनी**:०२२-६९३३४४००, **फॅक्स**:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.sanathnagar.in, ई-मेल:investors.sel@lodhagroup.com

### ७४व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

- येथे सूचना देण्यात येत आहे की, सनथनगर एन्टरप्रायझेस लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा.भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुरी (कायदा), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्टिनगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेखुलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेखुलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि अन्य इतर लागु परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत स्पष्टीकरण अहवाल आणि सदर सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सदस्यांना एजीएममध्ये दृकश्राव्य माध्यमाने सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्ती करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. . व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.
- वरील एमसीए परिपत्रकेनुसार एजीएमची सूचना व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने २७ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटबर उपलब्ध आहेत. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त दस्तावेजाच्या वास्तविक प्रती कंपनीकडून त्यांना उपलब्ध होणार नाहीत.
- वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा . उपलब्ध होईल (रिमोट ई-वोटिंग). सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:
- एजीएम सूचनेमध्ये नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावर विद्युत स्वरुपाने मतदानामार्फत विमर्ष केला
- रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ: मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.(भाप्रवे).
- रिमोट ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ: गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे). एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने रिमोट ई-बोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक
- जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाला असल्यास आणि शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएम सूचनेत दिलेल्या सुचनांचे पालन करून लॉगइनआयडी व पासवर्ड निर्मित करावा.
- सदस्यांनी नोंद घ्यावी की, (१) सदर तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि ठरावावर दिलेले मत सदस्यास पुढे बदलता येणार नाही. (२) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्यास अनुमती असणा नाही. (३) एजीएमच्या वेळी ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध असेल जे एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत; आणि (४) नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांनाच रिमोट ई-वोटिंग सुविधा . तसेच एजीएममध्ये ई-वोटिंगर्ने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल.
- एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.nsil.net.in</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.
- काही प्रश्न असल्यास सदस्यांनी evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा किंवा विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत तक्रारींसाठी investors.sel@lodhagroup.com वर ई-मेल करावा. ई-बोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणन श्रावण गप्ता (सीओपी क्र.९९९०)
- कार्यरत कंपनी सचिव किंवा त्यांच्या गैरहजेरीत रितुल परमार (सीओपी क्र.१४८४५) यांची कंपनीने नियुक्ती
- कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ ते शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या वतीने सनथनगर एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २७ ऑगस्ट, २०२१

हितेष मार्थक कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:ए१८२०३

# रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३

**नोंद. कार्या.:** ४९२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१ कॉर्पोरेट कार्यालय: लोधा एक्सलेस, एल२ अपीलो मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-४०००११. दुरध्वनी:०२२-२३०२४४००, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०,

### वेबसाईट:www.roselabsfinancelimited.in ई-मेल:roselabsfinance@lodhagroup.com २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

- येथे सूचना देण्यात येत आहे की, **रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटम्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपन्नक क्र.२५/२०२०, हि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपन्नक क्र.१७/२०२०, हि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपन्नक क्र.२०/२०२० हि.५ में, २०२० आणि सर्वसाधारण परिपन्नक क्र.२०/२०२१ हि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि अन्य इतर लागु परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत स्पष्टीकरण अहवाल आणि सदर सभा घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सदस्यांना एजीएममध्ये दकश्राव्य माध्यमाने सहभागी होता येईल आणि प्रॉक्स नियुक्ती करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणाऱ्य सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.
- वरील एमसीए परिपत्रकेनसार एजीएमची सचना व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने २७ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविले आहे. सद्र दस्तावेज कंपनीच्या <u>www.roselabsfinancelimited.in</u> वेबसाईटव उपलब्ध आहेत. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त दस्तावेजाच्या वास्तविक प्रती कंपनीकडून त्यांन उपलब्ध होणार नाहीत
- वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सूचनेत नम् सर्वसाधारण व विशेष विषयावर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्य एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल (रिमोट ई-वोटिंग). सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की:
- एजीएम सूचनेमध्ये नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावर विद्युत स्वरुपाने मतदानामार्फत विमर्ष केला जाईल रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ: मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.(भाप्रवे).
- रिमोट ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ: गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे).
- एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक: शुक्रवार, १। सप्टेंबर, २०२१.
- जर कोणा व्यक्तीने सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाला असल्यास आणि शक्रवार, १९ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएम सूचनेत दिलेल्या सुचनांचे पालन करू लॉगइनआयडी व पासवर्ड निर्मित करावा.
- सदस्यांनी नोंद घ्यावी की. (१) सदर तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि ठरावावर दिलेले मत सदस्यास पुढे बदलता येणार नाही. (२) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्यास अनुमती असणार नाही. (३) एजीएमच्या बेळी ई-बोटिंगची सुविधा उपलब्ध असेल जे एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगने मत देणार नाहीत; आणि (४) नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तका ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांनाच रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये ई-वोटिंगने मतदानाची सुविधा
- एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.roselabsfinancelimited.in</u> आणि एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.
- काही प्रश्न असल्यास सदस्यांनी evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा किंवा विद्युत स्वरूपाने मतदानाबाब तक्रारींसाठी <u>roselabsfinance@lodhagroup.com</u> वर ई-मेल करावा.
- ई-बोर्टिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून श्रावण गुप्ता (सीओपी क्र.९९९०) कार्यरत कंपनी सचिव किंवा त्यांच्या गैरहजेरीत रितुल परमार (सीओपी क्र.१४८४५) यांची कंपनीने नियुक्ती केली
- कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ ते शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या वतीने रोझलॅब्स फायनान्स लिमिटेडकरित अभिजीत शिंदे कंपनी सचिव व सक्षम अधिकार

ठिकाण : ठाणे

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## यूनियन बैंक 🕼 Union Bank

अन्धा Andhra asiuft शत

**डोंबिवली पुर्व शाखा:** भडसावली बंगला, आगरकर रोड, डोंबिवली (पुर्व), ठाणे-४२१२०९.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया,** डॉबिवर्ती पुर्व शाखा (इंसीबी) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री**मती दिपाली राकेश सुर्वे व राकेश प्रकाश सुर्वे** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासूने ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१८,९१,५२५.३३ (रुपये अठरा लाख अकरा हजार पाचशे पंचवीस आणि पैसे तेहतीस फक्त) जमा करण्यास मांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस थेथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरवाँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा २६ ऑगस्ट, २०२१ रोजी

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबियली पुर्व शाखा (ईसीबी) यांच्याकडे रु.१८,१९,५२५.३३ (रुपये अठरा लाख अकरा हजार पाचशे पंचवीस आणि पैसे तेहतीस फक्त) अधिक त्यावरील

प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, सी विंग, क्षेत्रफळ ४५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ओम हाईटस्, सव्हें क्र.१९, हिस्सा क्र.२, गाव नांदिवली, डोंबिवली (पुर्व), कल्याण, ठाणे-४२१३०६. ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

# जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : U99999MH1947PLC005735 नोंदणीकृत कार्यालय : न्यू हिंद हाऊस, ३ एन. एम. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१. दूरध्वनी क्र. : ०२२-२२६८६००० फॉक्स क्र. : ०२२ - २२६२००५२ ई-मेल : jkitil@raymond.in वेबसाइट : www.jkinvesto.com

### सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपनीची त्र्याहत्तरावी (७३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, दि. २३.०९.२०२१** र्भिती स. ११.३० वाजता (भा. प्र. वे.) ७३ व्या एजीएमची सुचना हि. २९.०७.२०२१ मध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी दोन पद्धतीत्न - व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमात्न आयोजित करण्यात येत आहे. कॉपोरेट कामकाज मंत्रात्याद्वारे (एमसीए) जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० . १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१

(अपुढे एकत्रितरीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीला सामायिक ठिकाणी सभासद उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यातृन एजीएम आयोजित कप्ण्याची परवानगी आहे. वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिस्टी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिस्टी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिस्टी सर्विक्सेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिस्टीज) यांच्याकडे गेंदवलेले असतील त्यांना वित्तीय वर्ष २०२०-२२ किंदीराच्या वार्षिक अहवालासमवेत ७३ च्या एवांप्रची सूचना इत्येद्धानिक माण्यमातृन साटवण्यात आली आहे. वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना नेशनल सीक्युरिटीज डिपॉझिस्टी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वर तसेच कपनीची वेबसाइट<u> www.jiinvesto.com</u> वरही उपलब्ध आहे. हरीनी ओएवहीएमच्या माध्यमातृन एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता पराक्ष ई–मतदानाद्वारे मतदान तसेच एजीएम दरम्यान ई–मतदानाकरित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा नेमली आहे.

जपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ वेळोवेळी सुधारित चे नियम २० तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष

- ७३ व्या एजीएमची सूचना दि. २९.०७.२०२१ मध्ये विहित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून आपली मते देता येण्याकरिता
- कंपनी आपल्या सभासदांना परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. बी) परोक्ष ई-मतदान प्रारंभ दिवस. दिनांक व वेळ : सोमवार, दि. २०.०९.२०२१ रोजी स. १०.०० वा
- (भा. प्र. वे.) सी) परोक्ष ई-मतदान समाप्ती दिवस, दिनांक व वेळ
- डी) निर्धारित अंतिम तारीख
- : बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) : गुरुवार, दि. १६.०९.२०२१ एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीची सभासद बनली
- असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १६.०९.२०२१ रोजीनुसार भाग<sup>े</sup>धारक असल्यास सदर व्यक्तीने एजीएमच्यासूचनेत विहित केल्यानुसार ई-मतदानाकरिताच्या निर्देशांचे पालन करावे. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेल्या सभासदांन एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावता येईल
- जी) सभासदांनी कपया नोंद घ्यावी की : १. बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजी सायं. ५.०० पश्चात एनएसडीएलद्वारे परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल अकार्यस्त
- ज्या सभासदांनी यापूर्वीच परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंत् त्यांना पुन्हा मत देता येणार नाही, व
- ३. दि. १६.०९.२०२१ रोजीनुसार कागदोपत्री वा डीमटेरियलाङ्ज्ड स्वरूपात भागधारक असलेले सभासद मत देऊ सदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात किंवा एजीएमदरम्या

त देण्याची मंधी अमेल - डीमरेरियलाइज्ड स्वरूपातील- कागरोपत्री स्वरूपातील भागधारक अमलेल्या मभामरांकरिता - तमेच गंनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील अशा सभासदांकरितापरोक्ष स्वरूपातील मतदान वा एजीएमदरम्यान मतदानाचे स जीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित आहे. कागदोपनी स्वरूपात भागधारक असलेल्या ज्या साभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीस प्रायब्हेट लिमिटेड/ डिपॉडिसटीज़्कडे नोंदवलेले नसतील त्यांनी लिंक इन्टाइम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड यांना फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव नमूद करून (युनिट : जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड), सी - १०१, २४७ पार्क, एल. बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई

– ४०० ०८३, दूर. ०२२ – ४९१८६००० थेथे पाठवावे वा स्वाक्षरीत विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत या ईं–मेल वर पाठवावी डीमॅट स्वरूपातील भागधारणाच्या संदर्भात सभासदांनी डियॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) ना संपर्क साधावा व विहित प्रक्रियेनुसा जिन्द स्वरूपताल मानवारमाञ्चा सदमात समासदामा छिमाझटरा नाट डीपीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार डीमॅट खात्यामध्ये ई–मेल पत्ता नोंदवावा

चनात्राहार रहराचा त्रुचनुतार जार खायानच्य इन्सर गात्राचार. वहीसी/ओएवहीएमच्या माध्यातृत् एजीएममध्ये उपस्थित राहणे वा एजीएमपूर्वी/दरम्यान ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चीकशी वा संदर्भात समासदानी श्री. असित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक - एनएसडीएल/श्री. सागर घोसाव्यकर, सहाव्यक व्यवस्थापक, एनएसडीएल टोल फ्री क्रमांक : १,८००-१०२७-९९०/१८०० २२४ ४३० वा ई-मेल : <u>evoting@nsdl.co.in/</u> nitv@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा क. अंकिता शर्मा, कंपनी सचिव, जे के. इन्व्हेस्त यू हिंद हाऊस, ३, एन.एम. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१, दूर. क्र. ०२२-२२६८६००० वा ई-मेल <u>ankita.</u> sharma@raymond.in येथे संपर्क साधावा.

मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवणे/प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने एसजीजीएर भतदान प्राक्रवयर दखरख उपना त्राक्रवा ला.चा न लखरान चळा. ॲन्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे. ई–मतदान/एजीएममधील मतदानाचा निकाल एजीएममध्ये ठराव मंजुरीपासून तीन दिवसांच्या आत् घोषित कर ण्यात येईल. घोषित

र नक्कान रजारननवाल नाप्ताचा गण्काल एजाएममध्य ठराव मजुरा। निकाल परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत कंपनीच्या नोंदणीकृत कार्य वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल. जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेडकरि सही/-

# रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड

# सूचना

थादारे सचना देण्यात येत आहे की. कंपनीची तिसरी (३ री) वार्षिक सर्वसाधारण सभा गरुवार. दि. २३.०९.२०२१ रोजी द. ३.३० वाजता (भा. प्र. वे.) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दि. २९.०७.२०२१ मध्ये विहित विषयांवर विचारविनिम्य दोन पद्धतीतून – व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातुन वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये सहभाग घेण्याकरिता पराक्ष ई-मतदानाद्वारे मतदान तसेच वार्षिक वर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदानाकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा नेमली आहे. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुरी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ वेळोवेळी सुधारित चे नियम २० तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष – २ याच्या

३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दि. २९.०७.२०२१ मध्ये विहित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून आपली मते देता

- परोक्ष ई-मतदान प्रारंभ दिवस, दिनांक व वेळ : सोमवार, दि. २०.०९.२०२१ रोजी सकाळी १०.०० वा. (भा. प्र. वे.)
- डी) निर्धारित अंतिम तारीख : गरुवार, दि. १६.०९.२०२१
- सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १६.०९.२०२१ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विहित केल्यानुसार ई-मतदानाकरिताच्या निर्देशांचे पालन करावे.
- व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ई-मतदान प्रणालीदारे आपला मतदानाचा हक्क बजावता येईल

  - ज्या सभासदांनी यापवींच परोक्ष ई-मतदानादारे आपले मत दिलेले असेल ते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थि ३. दि. १६.०९.२०२१ रोजीनुसार कागदोपत्री वा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारक असलेले सभासद मत देऊ

डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांकरिता तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते ांदवलेले नसतील अशा सभासदांकरितापरोक्ष स्वरूपातील मतदान वा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान मतदानाचे स्वरूप एजीए। गयोजित करणाऱ्या सूचनेत विहित आहे.

डिपॉडिस्टीज़्कडे नोंदवलेले नसतील त्यांनी केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड यांना फोलिओ क्र. व मागपारकाचे नात नमूद करून (वृत्तिर : रे ग्लोबल कन्द्रयुमर ट्रेडिंग लिमिटेड), सेलीनयम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गार्वीबोवली, फायनातिशाउल डिहेर्स्ट्र, नातन्तपापुडा, सेरिलाम्पलली मंडल, डिप्लाबट – ५०० वड़ १, ई-मेल: हा<mark>लाम्बराजंडिक्टीमालंडिटो.०००० येथे</mark> गाठवाबेत. डीमेंट स्वरूपातील भागपारणाच्या संदर्भात सभासदांनी डिपॉडिसटी पार्टिसिपंट्स (डीपी) ना संपर्क सापावा व विहित प्रक्रियेनुसार वडीपीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता नोंदवावा.

व्हीसी/ओएकीएमच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहणे वा वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी/दरम्यान ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी वा संदर्भात सभासदांनी श्री. अभित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक - एनएसडीएल/कु. सरिता मोटे, सहाव्यक वनस्थापक, एनएसडीएल, टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वा ई-मेल evoting@nsdl.co.in वा रे ग्लोबत

कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे. ई-मतदान/वार्षिक सर्वसाधारण सभेमधील मतदानाचा निकाल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंज्रीपासून तीन दिवसांच्या आ

रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेडकरिता

दिनांक : २७.०८.२०२१

क.२२६. एफ विंग. २रा मजला. डमारत क.ई-२. हाय गर्क को-ऑप.हौ.सो.लि. (नोंद क्र.बीओएम/डब्ल्युआ एचएसजी/टीसी/७१५६/९२-९३) दि. २८.१२.१९९२ ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पुर्व, मुंबई–४००११, क्षेत्रफर ७२६.३० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, या जागेबाबत मला आक्षे मागविण्याचे निर्देश दिले आहे, असे की, श्री. कानुभा गणपतभाई पटेल हे उपरोक्त सदर फ्लॅट आणि दिनां २८.१२.१९९२ रोजी सोसायटीच्या सामायिक शिक्का अंतर्ग देलेले सरासरी २५०/– चे पुर्णपणे भरणा केलेले रु.५० - (रुपये पन्नास) धारक अनुक्रमांक ०८८१ ते ०८८ (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.१७७ मधील (पाच) शेअर्सचे मालक आहेत. माझे अशील श्री. कानभ . ।णपतभाई पटेल यांना सदर मालमत्ता विकायची आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर बक्षीस सामंजस्य करार, विक्री, वहिवाट, तारण, ताबा इत्यार्द स्वरुपात कोणत्याही प्रकारे दावा, आक्षेप, हित असल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. जर विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर मालमत्तेवर कोणतेही दावेदा नाहीत, असे समजले जाईल.

कान क्र.२४, अल्का विहार हॉटेल समोर, जुने न्युईरा सिनेमा कंम्पाऊंड, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

धर्मादाय आयक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस

J D Education Trust ....बाबत.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

) खाली निर्दिष्ट केलेली मिलकत सदर

## अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. २०००/-(अक्षरी रूपये दोन हजार केवळ)

काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २६/०८/२०२१ रोजी दिली.



वाचावी.

## शुद्धिपत्रक

दिनांक २७ ऑगस्ट, २०२१ रोजी मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात प्रकाशित सूचनेसंदर्भात. सर्व वाचकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेडची वरुन **४थ्या ओळीतील वेबसाईट** कृपय वेबसाइट: www.maestl.in या ऐवजी वेबसाइट: <u>www.metsl.in</u> अशी

# **SHARE CERTIFICATE LOST**

Notice is hereby given that Share Certificate No.4, distinactive number from 16 to 20. Name of the Member Kripashankar Dubey. Seaface SRA Co-operative Housing, Worli Sea Face, Opp. Rifle Range, Worli, Mumbai-400030, reported by Shri Anii Kripashankar Dubey has been lost / misplaced and an application has been given by him for the issue of Duplicate Share Certificate. Assistant Register of G-South Ward has directed society to issue duplicate share certificate with due

The Society hereby invites claims or objections from claimants/objector The Society nereby invites claims or objectors from calmaniansopector's for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen)days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objections for issuance of Duplicate Share Certificate to be submitted in Society Office. If no claims are received within a period of 14 days, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under by-laws of the Society.

For and on behalf of The Seaface SRA Co-op. Hosing Society Ltd. Hon Secretary

Place : Mumbai Date : 27/8/2021

# जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९,

E-mail ID: investorgil.im@pg.com | website: in.pg.com

त्यामुळे नोदणीकृत धारकानी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कपनीकडे अर्ज केला आहे.								
फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ट	क्रमांक	शेअर्सची			
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या			
७५३	वीणा वालिया	<b>३६</b> 0१३-३६0१४	१०५९०८०१	१०५९०८११	११			
		५९७०३-५९७०४	११७५५९८६	११७५५९९६	११			
७२२	हरभजन सिंग (मयत)	३५९८६-३५९८७	१०५९०६४२	१०५९०६५२	११			
	वीना वालिया (टावेटार)	66195 -6651919	991966/219	991066/310	99			

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी

> जिलेट इंडिया लिमिटेडकरीता सही / -घनश्याम हेगडे

आर्शिया लिमिटेड

सीआयएन: एल९३०००एमएच१९८१पीएलसी०२४७४७ नोंदणीकृत कार्यालय: ३०२, सिजे हाऊस, लेवेल-३, शिव सागर इस्टेट, एफ ब्लॉक, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. दूर.:+९१ २२ ४२३०५५००/०२, फॅक्स:+९१ २२ ४२३० ५५५५, ई-मेलःinfo@arshiyalimited.com, वेबसाईट:www.arshiyalimited.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, **आर्शिया लिमिटेड**च्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

वार्षिक अहवालासह सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. तसेच कोविड-१९ प्रादर्भावामुळे दस्तावेजीच वास्तविक प्रतकरिता विनंती स्विकारली जाणार नाही. सदर सूचना एमसीए सर्वसाधारण परिपत्र क्र.२०/२०२०

दिनांक ५ मे, २०२० नुसार पाठविली आहे. सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११:३०वा. सदर एजीएम घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिंडिओ कॉन्फरन्स/अन्य दृकश्राव्य माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. वार्षिक अहवालासह सूचना प्राप्त करण्यास भागधारकांच्या निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१ निश्चित केलेली आहे.

भाप्रवे समाप्त होईल आणि तद्नंतर रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही. एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी कंपनीने नोंद दिनांक (निश्चित तारीख) म्हणून शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ निश्चित

जर सदस्याचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद नसल्यास त्यांनी ई-मेल नोंद करण्यास खालील सुचनांचे पालन करावे आणि ई-वोटिंगकरिता लॉगइन वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य – त्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र. भागधारकाचे नाव. भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत

(दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डाची स्व-साक्षांकीत प्रत), आधार (आधारकार्डाची स्व-साक्षांकीत प्रत) असे

teamsecretarial@arshiyalimited.com वर ई-मेल करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य – त्यांनी डीपीआयडी–सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी) नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डाची स्व-साक्षांकीत प्रत), आधार (आधारकार्डाची स्व-साक्षांकीत प्रत) असे <u>teamsecretarial@arshiyalimited.com</u> वर ई-मेल करावे.

काही प्रश्न असल्यास आपण भागधारकांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि http://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्त्यांच्या मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा टोल फ्री नंबर १८००-२२२-९९० किंवा संपर्क मे. बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीन वर्क्स इमारत, वसंत ओयासिस समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००५९, दू.:९१-२२-६२६३८२००, फॅक्स:+९१-२२-६२६३८२९९, ई-मेल: info@bigshareonline.com

आर्शिया लिमिटेडकरित सही/-रतिका गांधी

# जाहीर नोटीस

स्थळ: मुंबई

दिनांक: २७ ऑगस्ट, २०२१

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मंबर्द पर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग

श्री निष्नेष्ट्य सहकारी प्रतिहें। प्रश्नीटेन संबर्ह

पत्ता: मुख्य कार्यालय : द्वारा तेली सेवा समाज, शंकरराव नराम पथ,

लोअर	परेल, मुंबई- ४०००१३.				अर्जदार	F 6	।   मनाज ।जग्नश कसुर	76-04-4048	4008	र०५३०४	۲ .
	णिका: १ ते ११५				***************************************	६८	फिरोज शराफतमिया सय्यद	२७-०५-२०२१	२००५	१९४३०२	१
_			अर्ज दाखल दावा क्रमांक		जाब देणार	5,6	मोहम्मद रफ़िक़ अकबर शेख	२७-०५-२०२१	२००५	१९४३०२	2
अ. क्र.	जाब द्णाऱ्याच नाव	जज दाखल दिनांक	ସ୍ପାସ କ୍ରକାକ	दावा रक्कम रुपये	क्रमांक	190	रणजीत राणू त्रिभुवन	२७-०५-२०२१	२००६	१३८३३१	१
8	गोपाल सुरेश चौधरी	२७-०५-२०२१	१९७१	१४०४९४	8	৬৪	तसलीम अहमेद करीमुद्दिन अन्सारी	२७-०५-२०२१	२००६	१३८३३१	2
2	दिनानाथ श्यामलाल शर्मा	२७-०५-२०२१	१९७१	१४०४९४	2	७३	मनोज रामबाबू गुप्ता	२७-०५-२०२१	२००७	३१३२२५	१
ą	सलीम शकील खान	२७-०५-२०२१	१९७१	१४०४९४	3	৬३	रविंद्रकुमार कमलाप्रसाद यादव	२७-०५-२०२१	२००७	३१३२२५	3
8	छोटेलाल रामयश यादव	२७-०५-२०२१	१९७२	१३९४०२	2	હ	विरेंद्रकुमार गुलाब सिंह	२७-०५-२०२१	२००८	२५०३२६	१
4	उमाशंकर बाबु तिवारी	२७-०५-२०२१	१९७२	१३९४०२	3	હિ		२७-०५-२०२१	२००८	२५०३२६	2
ξ	जिगोलाल गोरख चौहान	२७-०५-२०२१	१९७३	२०००२५	१	હદ	अरविंद्कुमार विजय शुक्ला	२७-०५-२०२१	२००८	२५०३२६	3
b	अमरबहादूर श्रीराम के पांडे	२७-०५-२०२१	१९७३	२०००२५	2	৬৬		२७-०५-२०२१	२००९	२५३३४०	2
C	अरुणेद्रकुमार पुनवासी प्रसाद	२७-०५-२०२१	१९७३	२०००२५	3	90	0.01.0	२७-०५-२०२१	२०१०	२३९१२४	2
٩	संतोषकुमार राजाराम पाठक	२७-०५-२०२१	१९७४	१३६०४५	2	७९	1, .	२७-०५-२०२१	२०१०	२३९१२४	3
१०	संजय मानसिंग भोसले	२७-०५-२०२१	१९७५	१९२९१३	१	60		२७-०५-२०२१	२०११	१७४२००	8
११	विन्देप्रसाद विश्वनाथ सिंह	२७-०५-२०२१	१९७५	१९२९१३	2	78	1	२७-०५-२०२१	२०११	१७४२००	?
१२	राजकांत पथरुप्रसाद मौर्या	२७-०५-२०२१	१९७६	७४८३६	8	63		२७-०५-२०२१	२०११	१७४२००	3
१३	बच्चुभाई धिरु नायक	२७-०५-२०२१	१९७६	७४८३६	3	رع ا	1 61	२७-०५-२०२१	2082	१९९६१०	8
१४	गय्यासुद्दिन लुकमान अली खान	२७-०५-२०२१	१९७७	१२९८१४	2		1				2
१५	नजमाबी अब्दुल रौफ शेख	२७-०५-२०२१	१९७८	४०१२०	2	68	+ - × · · · ·	२७-०५-२०२१	2082	१९९६१०	
१६	नजमाबी अब्दल रौफ शेख	२७-०५-२०२१	१९८०	११२९३६	3	26		२७-०५-२०२१	२०१२	१९९६१०	3
१७	अरुणकुमार बाबुलनाथ दुबे	२७-०५-२०२१	१९८१	१४४२६६	3	८६	1	२७-०५-२०२१	२०१३	१७०१८३	8
१८	मुमताज मुर्ताज अली	२७-०५-२०२१	१९८२	१७५४३२	2	८७	1.	२७-०५-२०२१	२०१३	१७०१८३	3
१९	परमानंद हनुमानप्रसाद मिश्रा	२७-०५-२०२१	१९८२	१७५४३२	3	66	<u> </u>	२७-०५-२०२१	२०१४	१४९०८२	१
20	राजेशकुमार लालताप्रसाद गुप्ता	२७-०५-२०२१	१९८३	१४२४४६	8	८९	विनोद रुपचंद गुप्ता	२७-०५-२०२१	२०१४	१४९०८२	?
28	इंद्रमनी जनार्दन सिंग	२७-०५-२०२१	१९८३	१४२४४६	?	९०	शंकर प्रयाग साहू	२७-०५-२०२१	२०१४	१४९०८२	3
22	राजेशकुमार मुन्शीजी शर्मा	२७-०५-२०२१	१९८३	१४२४४६	3	९१	राजकुमार गोकुळ यादव	२७-०५-२०२१	२०१५	१७७७२०	१
23	राजेशकुमार मुन्शीजी शर्मा	26-04-2028	१९८४	१३४३८८	8	९२	महेंद्रकुमार संकटाप्रसाद राय	२७-०५-२०२१	२०१५	१७७७२०	3
28	राजेशकुमार लालताप्रसाद गुप्ता	26-04-2028	१९८४	१३४३८८	,	९३	मिलिंद भिकाजी गुरव	२७-०५-२०२१	२०१६	१३४५२९	१
24	इंद्रमनी जनार्दन सिंग	२७-०५-२०२१	१९८४	१३४३८८	3	98	संजय सरबजीत यादव	२७-०५-२०२१	२०१६	१३४५२९	?
२६	जवंती स्वामीनाथ पांडे	२७-०५-२०२१	१९८६	१२८९१२	?	९५	रिजवान मुस्ताक शेख	२७-०५-२०२१	२०१७	२३००४१	१
२७	किरण शामराव तानावडे	२७-०५-२०२१	१९८६	१२८९१२	3	९६	रामआसरे हरिनाथ पाल	२७-०५-२०२१	२०१८	१२३३१७	2
२८	गौतम बापू लादे	२७-०५-२०२१	१९८७	१३२३८४	8	९७	नसीर अहमद अब्दुल रहीम शेख	२७-०५-२०२१	२०१८	१२३३१७	3
२९	गामा सिंग जीता सिंग यादव	२७-०५-२०२१	१९८८	११८५०६	,	90	उमेशकुमार दुखीराम कोरी	२७-०५-२०२१	२०१९	३५७२७६	۶
30	रविप्रकाश वकील यादव	२७-०५-२०२१	१९८८	११८५०६	3	99	शहानवाज मोहम्मद युनुस अन्सारी	२७-०५-२०२१	२०१९	३५७२७६	?
38	नितीन नंदकुमार दाभाडे	२७-०५-२०२१	१९८९	१९२४६४	8	१०	्र सौ. उषा मधुकर खरे	२७-०५-२०२१	२०२०	२२६२४३	8
32	रामकृष्णा रामबलाल गुप्ता	२७-०५-२०२१	१९८९	१९२४६४	?	१०	१ पुरषोत्तम शंकर चव्हाण	२७-०५-२०२१	२०२०	२२६२४३	2
33	सुखदेव करताळू शर्मा	२७-०५-२०२१	१९८९	१९२४६४	3	१०	२ महेंद्रप्रकुमार संकटाप्रसाद राय	२७-०५-२०२१	२०२१	२४७४३६	2
38	अरुणेश प्रताप महेश सिंग	२७-०५-२०२१	१९९०	१६०१९५	१	१०	३ राजकुमार गोकुळ यादव	२७-०५-२०२१	२०२१	२४७४३६	3
34	रामकरण हरिप्रसाद यादव	२७-०५-२०२१	१९९०	१६०१९५	2	80.	४ सुरेश पलानी उडियार	२७-०५-२०२१	२०२२	१६३०३८	۶
३६	अकबर नाबी अख्तर खान	२७-०५-२०२१	१९९०	१६०१९५	3	१०	<ul> <li>विजयशंकर रामसजीवन बिंद</li> </ul>	२७-०५-२०२१	२०२२	१६३०३८	2
30	रामकरण हरिप्रसाद यादव	२७-०५-२०२१	१९९१	११४५५७	१	१०	इ रामसमूज केदारनाथ पांण्डे	२७-०५-२०२१	२०२२	१६३०३८	3
36	अकबर नाबी अख्तर खान	२७-०५-२०२१	१९९१	११४५५७	2	१०।	<ul> <li>वेंकटेश शिवय्या गृंड</li> </ul>	२७-०५-२०२१	२०२३	१२८८७६	2
39	अरुणेश प्रताप महेश सिंग	२७-०५-२०२१	१९९१	११४५५७	3	१०	८ पंकजकुमार कृष्णचंद्र शुक्ला	२७-०५-२०२१	२०२४	२८७६७५	۶
80	सुभाष रामलखन यादव	२७-०५-२०२१	१९९२	२३८३३८	2	20	1 2 2	२७-०५-२०२१	2028	२८७६७५	?
४१	नसरुद्दिन पीर मोहम्मद शाह	२७-०५-२०२१	१९९२	२३८३३८	3	88		२७-०५-२०२१	२०२५	२८३५४४	١ ٩
४२	प्रकाश यशवंत भिसे	२७-०५-२०२१	१९९३	११७०१७	8	88		26-04-2028	२०२८	226266	8
83	मोहम्मद बकरीदी मोहम्मद नासीर	२७-०५-२०२१	१९९३	११७०१७	2	_					
	अन्सारी					88		२७-०५-२०२१	२०२८	226266	3
88	रमाकांत विजयबहादूर सिंग	२७-०५-२०२१	१९९३	११७०१७	3	88	1 00 1	२७-०५-२०२१	२०२९	२२५९६८	?
४५	रविंद्र नामदेव भुजबळ	२७-०५-२०२१	१९९४	२०१४८१	१	88.	<u> </u>	२७-०५-२०२१	२०३०	२५९३९३	8
४६	श्यामबाबू रामसरण यादव	२७-०५-२०२१	१९९५	३०५१३४	2	११		२७-०५-२०२१	२०३०	२५९३९३	3
४७	रवींद्रकुमार कमलाप्रसाद यादव	२७-०५-२०२१	१९९६	१७८५२३	१	_	सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल				
४८	मनोज रामबाबू गुप्ता	२७-०५-२०२१	१९९६	१७८५२३	२		ने आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रूजू -	न झाल्याने/त्यांचा न	वीन पत्ता उप	लब्ध नसल्याने ज	ाहीर समन्स देत
४९	भिखारी राजन माळी	२७-०५-२०२१	१९९७	१३७८६३	१	आहो		·			<u> </u>
40	सुभनारायण रामेश्वर राय	२७-०५-२०२१	१९९७	१३७८६३	2		उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे म	।डण्यासाठा स्वत: ज	।तान <b>ाद्नाक</b> ०	)३/०९/२०२ <b>१</b> र	।जा <b>वळ दुपार</b>

म्हणून आज दिनांक २६/०८/२०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

उप निबंधक



सहकारी संस्था. (परसेवा) (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबर्ट)

(सीआयएन : U74999MH2018PLC316376) **नोंदणीकृत कार्यालय** : पोखरण रोड नं. १, जेकेग्राम, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे - ४०० ६०६. **ई-मेल : rayg**lobal@raymond.in दूर. - ०२२ - ४०३६७००.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रव . १७/२०२० दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र २०/२०२० दि. ०५.०५.२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र २/२०२१, दि. १३.०४.२०२१ (यापुढे एकत्रितरीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीला सामायिक काणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यातृन एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंटल सरात पारन्त्रकारणा अनुपारनात्रात्रात्रा व्यानसाद्या ३ ऱ्याच पा करना गुनस्ता सावपुराटा सावपुराटा सावपुराटा सावप इपाइटारी सर्विसंस (इडिया) लिमिटेड (डिपाझिटरीज) यांच्याकडे तोंदवलेले असतील त्यांना वित्तीय वर्ष २०२० –२१ करिताच्या वार्षिक अहवालासमयेत ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाटवण्यात आली आहे. वार्षिक वर्वसाधारण सभेची सूचना नॅशनल सीक्युरिटीज डिपाझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u>

येण्याकरिता कंपनी आपल्या सभासदोंना परोक्ष ई-मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान समाप्ती दिवस, दिनांक व वेळ : बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.)

एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या पाठवणीपरचात कंपनीची

भासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातुन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपा किंवा एजीएमदरम्यान मत देण्याची संधी असेल

. हागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड/

क्त्युमर ट्रेडिंग लिमिटेड, पोखरण रोड नं. १, जेकेग्राम, कॅडबरी जंबरानजवळ, ठाणे – ४०० ६०६, दूर. क्र. ०२२–४०३६७००० व -मेल <u>rayqlobal@raymond.in</u> थेथे लिहावे/संपर्क साधावा. तदान प्रक्रियेवर देखरेख तेवणे/प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणन कंपनीने एसजीजीए

घोषित कर ण्यात येईल. घोषित निकाल परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल .. सेच तो एनएसडीएलच्या वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. कानभाई

ठिकाण: मुंबई सही/- डी. पी. राठोड, वकील उच्च न्यायालय

नमुना क्र.७५ बृहन्मुबई विभाग मुंबई

अर्ज क्रमांक: ACC / X / 1564 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नावः

Mrs. Payal Dalal ....अर्जदार.

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

न्यासाच्या मालकीची आहे काय ?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास

शिक्का अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुबई

सोसायटी, हनुमान चौक, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१

२७-०५-२०२१ ५१ अवधेशकुमार दसवत राजभर ५२ रमाकांत विजयबहादूर सिंग २७-०५-२०२१ १९९८ १८९११४ ५३ प्रकाश यशवंत भिमे २७-०५-२०२१ १९९८ १८९११४ ५४ मोहम्मद बकरीदी मोहम्मद १८९११४ 26-04-2028 2222 नासीर अन्सारी

५५ रमेश सभाजीत सिंग १९९९ ५६ नितीन वासू धामेजा २७-०५-२०२१ १९९९ २२८७३० ५७ राजकुमार पन्नालाल यादव २७-०५-२०२१ १९९९ २२८७३० २७-०५-२०२१ 2000

२७-०५-२०२१ १९९७ १३७८६३ १९९७ १३७८६३ २२८७३०

दिनांक : २७.०८.२०२१

ठिकाण : मुंबई

द्रः:(९१-२२)२८२६ ६०००; फॅक्सः(९१-२२)२८२६ ७३३७,

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि

५९६७६-५९६७७ ११७५५८२७ | ११७५५८३७ भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

कंपनी सचिव

Arshiya

४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना रोजी स.११:३0वा. सदर एजीएम घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स/अन्य टृकश्राव्य माध्यमातून

वार्षिक अहवालासह एजीएम सूचना कंपनीच्या <u>www.arshiyalimited.</u>com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात <u>www.bseindia.com</u> व रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.

ज्या भागधारकांचे ई-मेल ठेवीदारासह नोंद नाहीत:

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ५९ साजिद अली साहेब अली सय्यद २७-०५-२०२१ 2000 १८५७७० १९२३००

६० सोन् अनंतपाल दत्त २७-०५-२०२१ २००१ ६१ साजिद अली साहेब अली सय्यद २७-०५-२०२१ २००१ १९२३०० ६२ मनोज जिय्नेश केसुर २७-०५-२०२१ १९८२५७ 2002 ६३ भुरा रिफक अन्सारी २७-०५-२०२१ २००२ १९८२५७

२७-०५-२०२१ ६४ विजय पुंडलीक राणे २००३ २६६५४४ ६५ पवनकुमार मुनेश्वर शहा २७-०५-२०२१ २००३ २६६५४४ २७-०५-२०२१ २००४ २०५३०४ ६६ भुरा रिफक अन्सारी ६७ मनोज जिग्नेश केस्र २७-०५-२०२१ २००४ २०५३०४

> ०२:०० वाजता दाव्यांसंबंधी कागद्पत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्वपूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रदद समजण्यात येईल.

> > महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

अरुण अगरवाल डीआयएन : ००१९४०१८ ५८ सोन् अनंतपाल दत्त

दिनांक: २७ ऑगस्ट. २०२१